CIN: L65990MH1945PLC004452

Registered Office: Rustom Court Bldg. Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400030. TEL: 24919569, EM AIL: standardbatteries 123@yahoo.co.in, Website:www.standardbatteries.co.in

Date: 14th September, 2023

To.

BSE LTD.

Phiroze Jeejeebhoy Towers 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

SCRIP CODE: 504180

Dear Sir's,

Sub: Newspaper Publication for Closure of Register of Members and Share Transfer Books

Pursuant to regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Newspaper advertisement, for Closure of Register of Members and Share Transfer Books published in newspapers viz. "Financial Express" (English) and "Mumbai Lakshadweep" (Marathi) on 14th September, 2023 and 14th September, 2023 on account of 76th Annual General Meeting.

Kindly acknowledge the receipt of the same.

For The Standard Batteries Limited

(MAHENDRA PAREKH)
Company Secretary & Compliance Officer

Encl: Newspaper Advertisement

Ind Swift Limited

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of Galaxy Surfactants Limited having

	me of the following shareholde Name of the Shareholders		THE RESERVE OF THE PARTY OF THE		e Numbers	No. of Shares
1.	Milindkumar Suresh Kalekar & Deoyani Milindkumar Kalekar & Radhabai Suresh Kalekar	0002612	41694	17972137	17972336	200

is ranistared office at C-49/2 TTC Industrial Area Pawane, Navi Mumbai MH 488783 in recistored

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such clam with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate share certificates/s. Millindkumar Suresh Kalekar. Place: Navi Mumbai Deoyani Milindkumar Kalekar, Radhabai Suresh Kalekar Date: 14.09.2023

ESAL The Standard Batteries Limited

(CIN No.: L65990MH1945PLC004452) Regd. Off.: Rustom Court, Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030. Tel. No: 022 2491 9569; Fax: 022-24919570

E-Mail: standardbatteries_123@yahoo.co.in; Website; www.standardbatteries.co.in CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS

Notice pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulation, 2015, is hereby given, that, Register of Members and Share Transfer Books will remain closed from Thursday, 21st September, 2023 to Thursday, 28th September, 2023 (both days inclusive) for the purpose of 76th Annual General Meeting (AGM) of the Company which is to be held on Thursday, 28th September, 2023 at 11.30 a.m. through video conferencing ("VC")/ other audio visual means ("OAVM"). Notice of AGM has already been sent to the eligible members on 30th May, 2023 and published in the newspapers on 6th September, 2023.

By Order of the Board of Directors, Place: Mumbai Mahendra Parekh Date : 12/09/2023 Company Secretary & Compliance Officer



Regd. Office: 'SATYALAYA', Door No. 266 (old No.80, Behind Taluka Office, Palace Road, Ward No.1, Sandur - 583 119, Ballari District; CIN: L85110KA1954PLC000759; Website: www.sandurgroup.com; Email ID: investors@sandurgroup.com; Telephone: +91 8395 260301; Fax: +91 8395 260473

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund

This notice is published pursuant to the provisions of sub-section (6) of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules) as amended from time to time. The Rules, amongst other matters, contain provisions for credit of all shares, in respect of which dividend has remained unpaid/unclaimed for a period of seven consecutive years or more, to DEMAT Account of the IEPFA.

In accordance with the requirements as set out in the Act and the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be credited to the DEMAT Account of the IEPFA, at the latest available address to take appropriate action. The Company has also uploaded names of such shareholders, their folio number or DPID Client ID along with shares due for transfer to the IEPFA, on the Company's website at www.sandurgroup.com.

Concerned shareholders are requested to forward requisite documents as mentioned in the said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) to claim the shares and unpaid/ unclaimed dividend amount(s) pertaining to financial year 2016-17 onwards, latest by 5 December 2023. In the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said shares to the DEMAT Account of the IEPFA within a period of thirty days of such shares becoming due to be transferred to the IEPF, without further notice. Further, subsequent to such transfer of shares to IEPF, all future benefits that may accrue thereunder, including future dividends, if any, will be credited to the IEPFA.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of the shares, unpaid/ unclaimed dividends transferred to IEPFA and future dividends, in respect of the shares so transferred. Shareholders whose shares or unpaid/ unclaimed dividend, have been transferred to the Fund, may claim the shares under proviso to sub-section (6) of section 124 read with Rule 7 of the Rules, by making an application to the IEPFA after following the procedure prescribed under the Rules.

Shareholders are also advised to register their KYC details/ Bank details with the Company/ RTA in Form ISR-1 available at RTA website www.vccipl.com / the Company's website www.sandurgroup.com/others (if shares are held in physical mode) or with Depository Participant (if shares are held in demat mode) and also to consider converting their physical holding to dematerialized form to eliminate risks associated with physical shares and for ease of holding as transfer of shares in physical mode is no longer applicable. Members can write to the Company or Company's RTA in this regard.

In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may contact the undersigned at The Sandur Manganese & Iron Ores Limited, 'Sandur House', No.9, Bellary Road, Sadashivanagar, Bengaluru - 560080, Karnataka, India, Tel: 080-45473010/3018, Fax: 080-41520182, Email ID: investors@sandurgroup.com or Venture Capital and Corporate Investments Private Limited, Registrar & Transfer

Agent at "Aurum", Door No.4-50/P-II/57/4F & 5F, Plot No.57, 4th & 5th Floors, Jayabheri Enclave Phase - II, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana, Tel: 040-23818475/23868257/35164940, Fax. No. 040-23868024, Email: investor.relations@vccipl.com.

Place: Bengaluru Date: 14 September 2023 for The Sandur Manganese & Iron Ores Limited

Bijan Kumar Dash Company Secretary & Chief Compliance Officer

PI Industries Limited

CIN: L24211RJ1946PLC000469

Regd. Office: Udaisagar Road, Udaipur - 313 001 (Raj.) **Phone:** 0294-6651100, **Fax:** 0294-2491946

E-mail: investor@piind.com, Website: www.piindustries.com NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

TRANSFER OF EQUITY SHARES TO **INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND**

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 ("the Rules") read with Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act").

The Equity Shareholders of PI Industries Limited ("the Company") are hereby informed that in accordance with the provisions of section 124(6) of the Act read with Rule 6 of the Rules, all shares in respect of which unclaimed dividend has been transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF") or dividend warrant has not been encashed by the shareholder(s) during last seven consecutive years or more (relevant shares), under the Act and the Rules, shall be transferred and credited by the Company to the Demat account of IEPF in the manner prescribed under the Rules.

Accordingly, dividend declared by the Company during financial year 2016-17 (Interim Dividend 2016-17) lying unpaid / unclaimed for a period of seven consecutive years or more as on December 1, 2023 will be transferred to IEPF. Further, shares held by the shareholders who have not en-cashed the dividend for the year 2016-17, and who have not encashed any dividend warrant during last seven years, will also be transferred to IEPF under the Act and the Rules. Details of such dividend and shares transfer are available on the website of the Company viz. https://www.piindustries.com/investorrelations/sh-ce/Shareholders-Information, All benefits accruing on such shares, if any shall also be transferred to IEPF in compliance with the Rules. The shareholders may claim the shares transferred to IEPF along with benefits accrued thereon, from time to time, after following the procedure laid down in the Rules. Please note that no such claim shall lie against the Company with respect to the unclaimed / unpaid dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules. The Company has communicated by email where email address is available and by post where e-mail address is not recorded with company, to those shareholders whose shares /unpaid dividend are liable to be transferred to IEPF under the said Rules.

In case the shares which are required to be transferred to IEPF are held in physical form, the Company would be issuing duplicate share certificate(s) for transferring to IEPF and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) will be deemed to be cancelled and non-negotiable. In case the shares are held in demat form, the Company shall inform the depository by way of corporate action, for transferring such shares to IEPF.

In order to enable sending of notices and other statutory communications/ benefits to shareholders in electronic form, we request the shareholders of the Company, who have not yet registered their e-mail address, PAN No. and bank account details, to register the same in respect of equity shares held in electronic form with the concerned Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company or its Registrar and Share Transfer Agent M/s KFin Technologies Limited (Unit: Pl Industries Ltd.) Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032. Attn: Mr. N. Shiva Kumar, Toll Free No.1800-4258-998. Email: einward.ris@kfintech.com; website: www.kfintech.com

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by November 27, 2023 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules.

> For **PI Industries Limited** Sd/-

Place: Gurugram Sonal Tiwari Date: 13.09.2023 **Company Secretary & Nodal Officer**

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF IND SWIFT LIMITED

RELEVANT PARTICULARS

Name of corporate deptor

2.	Date of incorporation of corporate debtor	06-06-1986			
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Chandigarh			
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	L24230CH1986PLC006897			
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered address: 781 Industrial Area, Phase II, Chandigarh-160002			
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	12-09-2023			
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	10-03-2024			
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Ms. Sunita IBBI/IPA-002/IP-NO1208/2021-2022/1403			
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address- SCO 818, First Floor, NAC Manimajr Above Yes Bank, Chandigarh-160101 Email: csskanwar@gmail.com			
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Address- SCO 818, First Floor, NAC Manimaj Above Yes Bank, Chandigarh-160101 Email: cirp.indswift@gmail.com Mobile:+91 9875921492			
11.	Last date for submission of claims	26-09-2023			
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Public Deposits			
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	1.Atul Grover IBBI/IPA-002/IP-N00156/2017-18/10403 House No. 1634, Sector 18-D, Chandigarh-160018 Email:irpadvisors@gmail.com 2.Ankur Bansal IBBI/IPA-003/ICAI-N-00370/2021-2022/13820 SCO-86, Sector-47-D, Chandigarh-160047 Email:ip.caankur@gmail.com 3.Sudhir Kurnar Jain IBBI/IPA-003/IP-N00131/2017-2018/11457 305, GH-64, Sector-20, Panchkula Email:skjaineibl@gmail.com			
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) NA			

The creditors of M/s Ind Swift Limited are hereby called upon to submit their claims as on CIRP

date with proof on or before 26-09-2023 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. The submission of proof of claims should be made in accordance with Chapter IV of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate

Persons) Regulations, 2016. The creditors shall submit their claims by filling the applicable claim

form (specified below in Note 1) along with documentary proofs:

Form B: for claims by Operational Creditors (except Workmen and employees) Form C: for Claims by Financial Creditors

Form CA: for Claims by Financial Creditors in a Class

Form D: for Claims by a workman and employee Form E: for Claims by Authorized Representative of Workmen and Employees Form F: for Claims by creditors other than financial creditors and operational creditors

Claimants should mention contact details in the claim form so that any query regarding

their claim can be resolved promptly. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-Ms. Sunita Interim Resolution Professional In the matter of Ind Swift Limited (IBBI/IPA-002/IP-NO1208/2021-2022/14031

IBBI Registered Email: csskanwar@gmail.com

Email for Correspondence: cirp.indswift@gmail.com

Date: 14.09.2023 Place: Chandigarh

..continued from previous page.

BID/OFFER PERIOD

ANCHOR INVESTOR BIDDING DATE: MONDAY, SEPTEMBER 18, 2023*

BID/OFFER OPENS ON: WEDNESDAY, SEPTEMBER 20, 2023

BID/OFFER CLOSES ON: FRIDAY, SEPTEMBER 22, 2023#

* Our Company may, in consultation with the Book Running Lead Managers, consider participation by Anchor Investors in accordance with the SEBI ICDR Regulations. The Anchor Investor Bidding Date, i.e., one Working Day prior to the Bid/Offer Opening Date. Our Company may, in consultation with the BRLMs, consider closing the Bid/Offer Period for QIBs one Working Day prior to the Bid/Offer Closing Date, in accordance with the SEBI ICDR Regulations. UPI mandate end time and date shall be at 5.00 p.m. on the Bid/Offer Closing Date.

ASBA[#]

Simple, Safe, Smart way of Application!!! # Applications supported by blocked amount ("ASBA") is a better way of

further details, check section on ASBA Mandatory in public issues. No cheque will be accepted.

applying to issues by simply blocking the fund in the bank account, For



UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors and Non Institutional Investor applying for amount upto ₹ 5,00,000/-, applying through Registered Brokers, Syndicate DPs and RTAs. UPI Bidder also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account, investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021, read with press release dated September 17, 2021. CBDT circular no.7 of 2022, dated March 30, 2022, read with press release dated March 28, 2023.

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed by UPI Bidders. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" beginning on page 400 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. ASBA bid-cum-application forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=43, respectively as updated from time to time. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. UPI Bidders using the UPI mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. Axis Bank Limited and HDFC Bank Limited have been appointed as Sponsor Banks for the Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018 as amended. For offer related queries, please contact the Book Running Lead Managers ("BRLMs") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail ld: ipo.upi@npci.org.in.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a public notice, and also by indicating the change on the websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank, as applicable.

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion, "QIB Portion") provided that our Company may, in consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). Further, 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds and the remainder of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders ("Non-Institutional Category") of which (a) one-third of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000 and (b) two-thirds of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 1,000,000, and under subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Category may be allocated to Bidders in the other subcategory of Non-Institutional Category in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Investors ("Retail Category"), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process, and shall provide details of their respective bank account (including UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter)) in which the Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Bank, as the case may be. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 400 of the RHP.

Bidders/Applicants should ensure that DP ID, PAN, Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through the UPI mechanism) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/ Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through the UPI mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorised the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Offer. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Bidders'/Applicants' sole risk. Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021, read with press release dated September 17, 2021 and any subsequent press releases in this regard. CBDT circular no.7 of 2022, dated March 30,

HDFC Bank Limited

Maharashtra, India

Telephone: +91 22 3395 8233

E-mail: ssklipo@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

2022, read with press release dated March 28, 2023.

Contents of the Memorandum of Association of our Company as regards its objects: For information on the main objects of our Company, please see the section "History and Certain Corporate Matters' on page 205 of the RHP. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, please see the section entitled "Material Contracts and Documents for Inspection" on page 438 of the RHP.

Liability of the members of our Company: Limited by shares

Amount of share capital of our Company and Capital structure: As on the date of the RHP, the authorised share capital of the Company is ₹420,000,000 consisting of 210,000,000 Equity Shares having of ₹2 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company is ₹ 252,678,170 divided into, 126,339,085 equity shares of face value of ₹2 each. For details, please see the section entitled "Capital Structure" beginning on page 78 of the RHP.

Names of signatories to the Memorandum of Association of our Company and the number of Equity Shares subscribed by them: The names of the signatories of the

Memorandum of Association of our Company are Nagakanaka Durga Prasad Chalavadi, Jhansi Rani Chalavadi, Kalyan Srinivas Annam, Subash Chandra Mohan Annam, Suchitra

Annam, Sowjanya Annam, and Venkata Rajesh Annam. For details of the share capital history and capital structure of our Company, please see the section entitled "Capital Structure beginning on page 78 of the RHP. Listing: The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"). collectively ("Stock Exchanges"). Our Company has received in-principle approvals from BSE and NSE for listing of the Equity Shares pursuant to their letters dated August 29,

2022 and September 1, 2022, respectively. For the purposes of this Offer, BSE shall be the Designated Stock Exchange. A signed copy of the Red Herring Prospectus was filed and the Prospectus shall be filed, with the RoC in accordance with Sections 26(4) and 32 of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus up to the Bid/Offer Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 438 of the RHP. Disclaimer Clause of the Securities and Exchange Board of India ("SEBI"): SEBI only gives its observations on the draft offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities stated in the offer document. The investors are advised to refer to page 381 of the RHP for the full text of the disclaimer clause of SEBI.

Disclaimer Clause of NSE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been

cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 383 of the RHP for the full text of the disclaimer clause of NSE. Disclaimer Clause of BSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to

refer to page 383 of the RHP for the full text of the disclaimer clause of BSE. General Risk: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and this Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk

MOTILAL OSWAL

Motilal Oswal Investment Advisors Limited

Telephone: +91 22 7193 4380

Investor Grievance E-mail:

E-mail: sskl.ipo@motilaloswal.com

moiaplredressal@motilaloswalgroup.com

Contact Person: Ritu Sharma / Sankita Ajinkya

Website: www.motilaloswalgroup.com

INVESTMENT BANKING

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST

Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025 Maharashtra, India

BOOK RUNNING LEAD MANAGERS HDFC BANK

Peninsula Business Park, Lower Parel, Mumbai - 400 013,

Contact Person: Kunal Thakkar/ Dhruv Bhavsar

Investor Grievance E-mail: investor.redressal@hdfcbank.com

We understand your world

Nuvama Wealth Management Limited Investment Banking Group, Unit No. 401 & 402, 4" Floor, Tower B

801 - 804, Wing A, Building No 3, Inspire BKC, G Block Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051,

E-mail: sskl.ipo@nuvama.com Investor Grievance ID: customerservice.mb@nuvama.com Website: www.nuvama.com Contact Person: Manish Tejwani/ Lokesh Singhi

Bigshare Services Pvt. Ltd.

REGISTRAR TO THE OFFER

Office No S6-2, 6" Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093 Telephone: 022 62638200 E-mail: ipo@bigshareonline.com

Investor Grievance e-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Jibu John SEBI Registration No.: INR000001385

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Matte Koti Bhaskara Teja 6-3-790/8, Flat No. 1, Bathina Apartments, Ameerpet,

Hyderabad - 500 016, Telangana, India.

Telephone: +91 40 6656 6555

E-mail: secretarial@sskl.co.in

Investors may contact the Company Secretary and Compliance Officer or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related grievances including non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Offer related queries and for redressal of complaints, Investors may also write to the BRLMs.

SEBI Registration No.: INM000011005 SEBI Registration No.: |NM000011252 SEBI Registration Number: INM000013004 # Pursuant to the order dated April 27, 2023, passed by the National Company Law Tribunal, Mumbai Bench, the merchant banking business of Edelweiss Financial Services Limited (formerly known as Edelweiss Financial Services Limited) and therefore, the said merchant banking business is

part of Nuvama Wealth Management Limited (formerly known as Edelweiss Securities Limited). AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 28 of the RHP shall be available on the websites of the BRLMs., i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com. HDFC Bank Limited at www.hdfcbank.com and Nuvama Wealth Management Limited (formerly known as Edelweiss Securities Limited) at www.nuvama.com, respectively and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORMS: Bid cum Application Forms can be obtained from the Registered Office of SAI SILKS (KALAMANDIR) LIMITED, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited, Telephone: +91 40 6656 6555; BRLMs: Motifal Oswal Investment Advisors Limited Wealth Management Limited, (formerly known as Edelweiss Securities Limited), Telephone: +91 22 7193 4200 / +91 22 7193 4200 / +91 22 7193 4200 / +91 22 7193 4200 and Nuvama Wealth Management Limited (formerly known as Edelweiss Securities Limited), Telephone: + 91 22 4009 4400; at the select locations of the Sub-syndicate Members (as given below), SCSBs, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Offer. ASBA Forms will also be available on the websites of the

Sub-Syndicate Members: Almondz Global Securities Ltd., Anand Rathi Share & Stock Brokers Ltd., Asit C. Mehta Investment Interrmediates Ltd., Finwizard Technology Private Ltd., Finwizard Techn Keynote Capitals Ltd., KJMC Capital Market Services Ltd., Kotak Securities Ltd., SBICAP Securities Ltd., Marwadi Shares & Finance., Next World, nextbillion technology private Ltd., RR Equity Brokers Pvt. Ltd., SBICAP Securities Ltd., Sharekhan Ltd., SMC Global Securities Ltd., SS Corporate Securities Ltd., Sunidhi Securities And Finance Ltd., Systematix Shares And Stocks India Ltd, TradeBulls Securities (P) Ltd., Upstock, YES Securities (India) Ltd and Zerodha Escrow Collection Bank and Refund Bank: Axis Bank Limited Public Offer Bank: HDFC Bank Limited Sponsor Banks: Axis Bank Limited and HDFC Bank Limited

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For Sai Silks (Kalamandir) Limited On behalf of the Board of Directors Matte Koti Bhaskara Teja

Adfactors 310

Place: Hyderabad, Telangana Date: September 13, 2023

SAI SILKS (KALAMANDIR) LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with RoC. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com, the Company at www.sskl.co.in and is available on the website of the BRLMs, i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com, HDFC Bank Limited at ww www.nuvama.com. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" beginning on page 28 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP dated July 21, 2022 or the addendum to the DRHP dated July 25, 2023 filed with SEBI in making any investment.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been and the U.S. Securities act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities have not been act of 1933 (the "U.S. Securiti Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares in the United States in offered and sold outside the United States are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

financialexp.epa

nuvama

(formerly known as Edelweiss Securities Limited)# Maharashtra, India Telephone: + 91 22 4009 4400

Factors" on page 28 of the RHP.

Bigshare Services Private Limited

Company Secretary and Compliance Officer



जाहीर सूचना

<mark>आनंदा देवकर</mark> यांनी १) फ्लंट क्र.६४, मंत्री कॉर्नर गोखले रोड व संवानी रोड जंक्शन, प्रभादेवी रोड मुंबई-२५, महाराष्ट्र ही जागा श्<mark>री. चंदनमल कालुराम</mark> रुनावाला ऊर्फ तलेसारा यांच्याकडून दिनांव २०.०१.२०१४ रोजीचे क्र.बीबीई३-४७१/२०१४ धारक दिनांक ३१.१२.२०१३ रोजीच्या विक्री करारनामानुसार आणि २) दकान क्र.४. जी-उत्तर वॉर्ड. भवानी भवन कोहौसोलि., भवानी शंकर रोड, लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र ही जागा श्री**. प्रेमजी शाह** यांची विधवा पत्नी निशा आणि श्री. गंगाजी एम. शाह बांच्याकडन क्र.बीबीई२−०२१५९/२००३ धारक दिनांके ०८.०४.२००३ रोजीच्या विक्री करारनामानसार खरेर्द केली होती. ३) श्री**. आनंदा देवक**र यांचे दिनांक 0७.०८.२०२० व श्री**मती सुवर्णा देवकर** यांचे दिनांक १८.०८.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. साहिल आनंदा देवकर व श्री. शुभम आनंदा देवक (मरवर्वी मले) हे कायदेशीर वारमदार आहेत. श्री. . साहिल आनंदा देवकर व श्री. शुभम आनंदा देवकर यांना श्री. आनंदा देवकर व श्रीमती सुवर्णा देवकर यांचे निधन झाले असल्याने सोसायटीच्या सदस्यत्वासह त्यांच्या नावे वर नमुद केलेल्या दोन्ही मालमत्ता हस्तांत करुन घेण्याची इच्छा असल्याने सदर वृत्तपत्र सूचन देण्यात येत आहे.

श्री. साहिल आनंदा देवकर व श्री. शुभम आनंदा देवक यांनी करुर वैश्व बँक लिमिटेड, प्रभादेवी शाखा, मुंबई यांच्याकडे सदर मालमत्ता तारण ठेवण्याचे निश्चित केले

जर कोणा व्यक्तीस सदर कार्यालय मालमत्ता/जमी मालमत्ता किंवा भागावर कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागणी किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशनापासून ७ **दिवसांत** लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्योकडे कळवावे. सदर सूचना कालावधीनंत कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीर्ह माहिती मिळाल्यास ते करूर वैश्य बँक लिमिटेड, प्रभादेवी शाखा, मुंबई यांच्या अधिकारावर अवलंबून असेल.

सही/-प्रशांत व्ही. गवई वकील उच्च न्यायालय, मुंबई मोवा.:९०२९४९३०४९ ेकाण: मुंब**ई** दिनांक: १४.०९.२०२३

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अब्दल बासित हे फ्लॅट क्र.सी-६०२, ओम

पोकुळ नगरी-१ कोहौसोलि., ९० फीट रोड, पश्चिम दुतगती महामार्ग, ठाकर कॉम्प्लेक्स, कांद्रिवर्ल पुर्व, मुंबई-४००१०१ या जागेचे मालक आहेत. यांच्याकडन त्यांच्या मालकीच्या फ्लॅटचे तीन मळ करारनामा अर्थात १) मे. घरती इस्टेटस् आणि श्री. अब्दल बासित यांचा पत्ताः डी/०१, तळमजला गोर्कुळ नगरी इमारत, ओम गोकुळ नगरी-कोहौसोलि., ९० फीट रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ यांच्या रम्यान झालेला संयुक्त उपनिबंधक बोरिवली-येथे दिनांक ०५.१०.२००२ रोजी नोंद इंडेक्स-२ प्रमाणे नोंदणी क्र.:पीबीडीआर२/११६३/१९९७ अंतर्गत दिनांक ०६.०५.१९९७ रोजीचे मळ करारनामा, २) मे. धरती इस्टेटस् आणि श्री. अब्दुल बासित यांचा पत्ता: सी-६०२, ६वा मजला, गोकुँब नगरी इमारत, ओम गोकुळ नगरी-१ कोहौसोलि. ९० फीट रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कांदिवर्ल पूर्व, मुंबई-४००९०९ यांच्या दरम्यान झालेला संयुक्त उपनिबंधक बोरिवली-१ येथे दिनांक ०५.१०.२००२ रोजी नोंद इंडेक्स–२ प्रमाणे नोंदणी क्र.:पीबीडीआर२, ११६४/१९९७ अंतर्गत दिनांक ०६.०५.१९९ रोजीचे मुळ करारनामा आणि ३) मे. धरती इस्टेटस् आणि श्री. अब्दुल बासित यांचा पत्ता: डी/५०३, ५वा मजला, गोंकुळ नगरी इमारत, ओम गोंकुव नगरी-१ कोहौसोलि., ९० फीट रोड, पश्चिम द्रुतगर्त महामार्ग, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ यांच्या इस्यान झालेला संयुक्त उपनिबंधक बोरिवली-येथे दिनांक ०५.१०.२००२ रोजी नोंद इंडेक्स-प्रमाणे नोंदणी क्र.:पीबीडीआर२/११६५/१९९७ अंतर्गत दिनांक ०६.०५.१९९७ रोजीचे मुळ करारनामा हे हरवले आहेत आणि माझ्या अशिलांनी तमतानगर पोलीस ठाणे येथे सदर तीन मूळ करारनाम हरवलेबाबत दिनांक २६.०८.२०२३ रोजी अ.क्र.२६५६/२०२३ अंतर्गत तक्रार नोंद केली

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ विक्री करारनाम सापडल्यास किंवा त्यावर सामायिकपणे दाव असल्यास कपया खालील स्वाक्षरीकर्ता <mark>वकी</mark>र श्री. एन.आर. पांडे, भांडारकर भवन, कोर्ट लेन, <mark>बोरिवली (प.), मुंबई-४०००९२</mark> येथे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १**५ (पंधरा)** देवसात कळवावेत. अन्यथा असे समजले जाईल की, सदर फ्लॅटवर कोणाचाही दावा नाही आणि असल्यास ते त्याग केले आहे.

सही/- वकील श्री. मोबा.:९८६९०४९४८६ ठिकाणः मुंबई दिनांकः १३.०९.२०२३

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती पुष्पा संजय चौहान या खोली क्र.बी १०, प्लॉट क्र.१५३, गोराई(२) जय दुर्गा भवार्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., आरएससी २८, गोराई(२), बोरिवली (प.), मुंबई-४०००९ या जागेच्या त्यांची बहणी श्रीमती मीनाबेन हरिश अज़्गिया व श्रीमती जयश्री हितेंद्र परमार यांच्यासह मालक आहेत. सदर खोलीबाबतच अधिकार दस्तावेज अर्थात श्री. ज<mark>यराम महादेव</mark> **तांबे** यांच्या नावे दिनांक २१.०५.९२ रोजीचे म्हाडाद्वारे वितरीत म्हाडा अर्ज क्र.एबीएससी-२०१ लॉट क्र.२५१ नुसार मुळ वाटपपत्र हरवले आहे आणि याबाबत माझे अशील श्रीमती पुष्पा संजय चौहान यांनी दिनांक २२.०८.२०२३ रोजी बोरिवर्ल पोलीस ठाणे येथे ५०१०२/२०२३ अंतर्गत तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीकडे सदर वाटपपत्राची मुळ प्रतीचा ताबा असल्यास किंवा विक्री, अदलाबदल, अधिभार बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, तारण मालकीहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई दावा/अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या तारखेपासून **७ दिवसांत** खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, कोणाही व्यक्तीस सदर जागेबाबत दावा नाही आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील सदर जागेचा व्यवहार पर्ण करतील.

आज दिनांकीत १४ सप्टेंबर, २०२३

सही/ संतोष एम. पितवे वकील व भारत शासन नोटर्र १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१). बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client Kirit Kantilal Timbadia alias Kirit Kantilal Timbadiya, Minal Javesh Kapasi, Neet aurav Shah, Sangita Kishor Shah & Bhavin Kirit Timbadia alias Bhavin Kiri Timbadiya intends to sell the Flat No. 202 lmeasuring about 480 Sq. Ft. equivale to 44.61 Sq. Mtrs. in Wing F of Buildin on the Property bearing Survey No. 61 (Pt) lying & being situated at Village Nandivali Tarfe Panchanand, Taluka Kalyan & District Thane.

Originally, Urmila Kirit Timbadia alia: Jrmila Kirit ⊤imbadiya became entitled to the said flat under agreement for sale dated 15/12/2011 registered with Sub istrar of Assurance under Sr. No. KLN 3/10574/2011 from M/s. Shree 5a Samarth Enterprises through its Proprietor Sunil Guray, Thereafter, Urmila Kirit Timbadia alias Urmila Kirit Timbadiy died intestate on 15/01/2019 as evide from Death Certificate dated 18/01/2019 issued by Municipal Corporation O Greater Mumbai R Central Ward, leaving behind her husband Kirit Kantila Timbadia alias Kirit Kantilal Timbadiya Minal Jayesh Kapasi, Neeta Gaurav Shah Sangita Kishor Shah & 8havin Kiri limbadia alias Bhavin Kirit ∏mbadiva a ner only legal heirs and accordingly thes legal heirs were entitled to said flat.

If any persons, having any claim against i to or upon the above mentioned propert or any part thereof by way of inheritance Agreement, contract, Sale, mortgage possession, gift, lease, lien, charge, trus maintenance, easement or otherwise ar required to notify the same in writing stating the extract nature of such claim alongwith supporting documentary evidence to undersigned within Fifteer days from the publication of this notice otherwise it will be deemed that there ar no claim and/or that the same are waive & the above transaction shall be

Date: 14/09/2023

M/S. Legal Guru & Co. (Partnership) Advocate High Court at Bomba n No. 102, 1st Floor, Deepsh Building, Rambhaug Lane S, Nea Mhaskar Hospital, Kalyan (W) – 421301

(उप-विधी क्र.३५ अन्वये) मयत सभासदाचे संस्थ्रेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना

श्रीमती रंजीत मोहिंदर सिंग चौधरी या पंच रितु कोहौसोलि., पत्ता: पंच सृष्टी कॉम्प्लेक्स, एस एम शेट्टीजवळ, चांदिवली, पवई, मुंबई-४०००७२ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीमधील फलॅट क्र. १२०३ च्या धारक आहेत, यांचे ०७.०९.२०२० रोजी निधन झाले. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल, मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल) मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीक्त उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/ सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०९.२०२३ पंच रितु को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड

Paper Mills Ltd.

नोंदणीकृत कार्यालय: ए/७, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. दूर.क.:+९१-२२-६१२०७९००, फॅक्स:+९१-२२-६१२०७९९९, ई-मेल: opsingh@bpml.in; www.bpml.in

ई-वोटिंग मार्फत टपाल मतदान निकालाची घोषणा

कंपनी कायदा २०१३ चे कलम २०८ व कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम, २०१४ चे नियम २२ च्या तरतुदीनुसार तसेच अंमलातील वेळेकरिता वैधानिक फेरबदलासह, ई-वोटिंगमार्फत कंपनीने टपाल मतदान संचालित केले होते. तपासणीस **श्री. पी. नैथानी**, कार्यरत कंपनी सचिव यांच्याद्वारे सादर अहवालानुसार खालील ठराव बहुसंख्येने मंजूर करण्यात आले.

अ. क्र.	मतदानाचा प्रकार	मतदान झालेली संख्या	बाजुने मतदान संख्या	बाजुने मतांची टक्केवारी	विरोधात मतांची संख्या	विरोधात मतांची टक्केवारी	अवैध मतांची संख्या
1	सर्वसाधारण उराव: कंपनीचे मेमोरंड ऑफ असोसिएशनमधील भांडवल उद्दीष्ट बदल करणे आणि अधिकृत भागभांडवलात वाढ करणे.						
	समभागधारक	6425306	6423263	99.97	2043	0.03	0
	प्राथमिक भागधारक	2500000	2500000	100	0	0.00	0
	एकू ण	8925306	8923263	99.98	2043	0.02	0
2	विशेष ठराव: नॉन-कोअर मालमत्ता पैकी विक्री, इस्तांतर, भाडेपट्टा किंवा निवारणास मान्यता (पर्यायी उपक्रम)						
	समभागधारक	6425306	6388817	99.43	36489	0.57	0
	प्राथमिक भागधारक	2500000	2500000	100	0	0	0
	एकू ण	8925306	8888817	99.59	36489	0.41	0

तपासनीसांच्या अहवालासह ई-वोटिंगद्वारे टपाल मतदानाचा निकाल कंपनीच्या www.bpml.in आणि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले आहे च्या वतीने व करित बाळकृष्ण पेपर मिल्स लिमिटेड

दिनांक: १२ सप्टेंबर, २०२३ ठिकाण: मुंबई

(ओमप्रकाश सिंग) कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.एफसीएस४३०४

सही/

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री जितेंद्र नटवरलाल मोदी हे फ्लॅट क्र.३०२ डिलाईट को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉ क्र.८१, आरएससी-४८, गोराई(२), बोरिवर्ल (प.), मुंबई-४०००९२ या जागेचे मालक आहेत ने त्यांचे सासरे डॉ. चंपकलाल भुखनदास खानपारा यांच्यादारे केलेल्या दिनांव २९.०८.२००५ रोजीचे अ.क्र.२२९/२००५ नुसा इच्छापत्राद्वारे मालकीचे होते, यांचे ०१.१२.२००६ ोजी निधन झाले. मालक **डॉ. चंपकला**र भुखनदास खानपारा यांचे निधन झाल्यानंतर सद म्लॅट श्री**. जितेंद्र नटवरलाल मोदी** यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले.

जर कोणा व्यक्तीकडे सदर फ्लॅटबाबत विक्री अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क किंवा अन्य तर प्रकारे काही दावा/अधिकार असल्यास त्यांनी कृपया खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नम्द केलेल्या पत्त्यावर सर्व आवश्यक दस्तावेजांसह लेखं स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १: **दिवसात** कळवावेत. अन्यथा असे समजले जाईत की, सदर फ्लॅटवर कोणाचाही दावा नाही.

आज दिनांकीत १४ सप्टेंबर, २०२३

संतोष एम. पितव वकील व भारत शासन नोटर्र १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायट लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१) बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की माझे अशील श्रीमती आशा निलेश बोरियावाल (१/३रे अविभाजीत शेअर्स) व श्री**. सार्थक निले**श बोरियावाला (२/३रे अविभाजीत शेअर्स) <u> बालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे संयुक्त माल</u>

माइया अशिलांनी घोषित केले आहे की, श्री निलेश बी. बोरियावाला हे माझे अशील श्रीमर्त आशा निलेश बोरियावाला व श्री. सार्थक नि**लेश बोरियावाला** यांच्यासह खालील नम मालमत्तेचे सह-मालक होते. सदर श्री**. निलेश** बी. बोरियावाला यांचे ११.०९.२०२१ रोज निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती आशा निलेश बोरियावाला व त्यांच मुलगा <mark>२) श्री. सार्थक निलेश बोरियावाल</mark> अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार आहेत दिनांक २४ एप्रिल, २०२३ रोजीच्या नोंद मुक्तत करारनामानुसार सर श्री**मती आशा निले**श बोरियावाला यांनी स्वर्गीय श्री. निलेश बी **बोरियावाला** यांचे मालमत्तेमधील १/३ अविभाजीत शेअर्सपैकी त्यांचे अविभाजीत शेअस माझे अशील क्र.२ अर्थात श्री**. सार्थक निले**र

बोरियावाला यांच्या नावे मुक्त केले जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा ज<mark>त्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभा</mark>र बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाच कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून । (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताक सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दाव असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्या येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूची मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर मा**झे** अशीत

व्यवहार सुरू करतील. मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.सी-१०१, क्षेत्रफळ ५१० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र तत्सम ४७.४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १ल मजला, वृशाली शिल्प को-ऑपरेटिव्ह हौसोलि हणून ज्ञात इमारत क्र.२, लिंक रोड, चिकुवाडी शिम्पोली, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ जमीन सीटीएस क्र.४०६, ४०९ व ४११, गाव रक्सर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह येथील जमिनीचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १२ सप्टेंबर, २०२३

> आर. जे. चोधानी (वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

जाहीर सूचना येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री**मती अनि**त

वाणी व श्रीमती अमिता बालाजी यांच्या दरम्या लॅट क्र.१२/इमारत क्र.१बी, कल्पतरु इस्टेट बिल्डिं नागाराच्या पुढे, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ य गोबाबत तसेच अ) एक दोन निम्न स्टील्ट कार पार्किं ागा एलएस-३० वं एलएस-३१ या जागेबाबत झालेल देनांक ११.११.२०१४ रोजीचा मुळ सुधारित करारनाग गणि **ब)** कार पार्किंग जागा क्र.एलएस-३० व एलएस ३१ बाबत कल्पतरु लिमिटेडद्वारा वितरीत दिनां ३०.०६.२००९ रोजीचे मुळ वाटपपत्र हरवले आहे आणि विद्यमान मालक श्रीमती अमिता बालाजी यांच्या ताब्य नाही. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त दस्तावेज/मालमत्तेव काही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याक खाली उपर केलेल्या प्रचावर टाव्याचे योख स्वरूप उप करून लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सर रूचना प्रकाशनापासून <mark>१५ दिवसांत</mark> कळवावे. अन्यश अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर मालमत्ता किंव गगावर कोणताही दावा असल्यास ते त्याग केले आहे असे समजले जाईल.

आज दिनांकीत १४ सप्टेंबर, २०२३, मुंबई लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायार कार्यालय क्र.२. तळमजला, शांती निवा कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट, सी.र्प

ोबा:९८९२२७६१२६/९६१९१९५२१२/९८१९५०२४१

रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

जाहीर सूचना

येथे सचित करण्यात येत आहे की. आमचे अशील मे काजय रेमेडिज प्रा.लि. यांना वेसमेंट + तळमजला मेझनीन मजला + १ला मजला + २रा मजला असलेल इमारत, एकूण बिल्टअप क्षेत्र १,१७२.५८ चौ.मी. जमीन प्लॉट क्र.ए-५८, क्षेत्रफळ-५०० चौ.मी. व ए .९, क्षेत्रफळ-६९३ चौ.मी., एकूण क्षेत्रफळ १, चौ.मी., बदलापुर इंडस्टीयल क्षेत्र, गाव खारवाई, ता उल्हासनगर व जि. ठाणे-४२१५०३ ही जागा खरेत **क्र**ण्याची इच्छा आहे.

प्तदर जमीन प्लॉट क्र.ए-५८ व प्लॉट क्र.ए-५९ धारक जमिनीचे एमआयडीसी मालक आहेत आणि दिनांक १९.०६.१९७९ रोजीचा भाडेपड़ा करारनामा आणि दिनांव १२.१२.१९८० रोजीचा नोंद भाडेपट्टा करारनाम अ.क्र.आर-२६७३/आर-२६७४) मार्फ्त एमआवडीसी न्लॉट क्र.ए-५८ ही जागा **मे. लखानी इंडस्टीय**र **कॉर्पोरेशन** यांना ९५ वर्षांकरिता भाडेपट्ट्याने दिली ज्यांनी दिनांक ०९.११.१९८७ रोजीचे करारनाम (अ.क्र.३२३-१९८७) नसार सदर प्लॉट क्र.ए-५ . सेच त्यावरील सर्व संरचनेसह भाडेपट्टा अधिकार श्री व्ही. सुंदरराजन, मे. सिस्टीम्स ॲण्<mark>ड कम्</mark>पोनन्टस् मालक यांच्याकडे हस्तांतर केली. ज्यांनी नंतर दिनांव १५.१२.२००४ रोजीचे करारनामा (बुएचएन-२-५४२४ २००४) नुसार त्यांचे भाडेपट्टा अधिकार **मे. सिस्टीम ॲण्ड कम्पोनन्टस (इंडिया) प्रा.लि.** यांच्याकडे हस्तांत केले. पुढे दिनांक २१.०१.१९७७ रोजीचा करारनामा दिनांक ०७.०६.१९८५ रोजीचा पुरक करारनामा दिनांक १५.०७.१९९४ रोजीचा प्रक करारनामानस एमआयडीसीने सदर प्लॉट क्र.ए-५९ ही जागा श्री गणेश रोमेशचंद्र बसाक आणि श्री. दिनेश रोमेशचं बसाक व श्री. बापी दिनेश बसाक, मे. आर्टपॅक <mark>ओ. ग्राफी</mark>चे भागीदार यांच्याकडे भाडेपट्ट्याने दिलं आणि नंतर श्री. <mark>वही. सुंदरराजन, मे. सिस्टीम्स ॲण्ड</mark> **कम्पोनन्टस**चे मालक यांनी दिनांक १५.१२.२००४ रोजीचे (युएंचएन-२-५४२२-२००४) नोंद भाडेपट्ट करारनामाद्वारे एमआवडीसीसह श्री. व्ही. सुंदरराजन मे. सिस्टीम्स ॲण्ड कम्योनन्टसचे मालक यांच्य निश्चितीने प्लॉट क्र.ए−५९ धारक जेमीन **मे. सिस्टीम्स** ऑण्ड **कम्पोन्न्टस् (इंडिया) प्रा.लि.** यांच्याकः भाडेपटट्याने दिली.

दिनांक ०९.११.२००१ रोजीच्या पत्रादारे एमआगडीसी सदर प्लॉट क्र.ए-५८ व ५९ च्या विलीनीकरणाकरित<mark>ा</mark> मे. सिस्टीम्स ॲण्ड **कम्पोनन्ट**स् यांना सदर प्लॉट क्र.ए-५८ व ५९ या जागेवर एकुण विल्टअप क्षेत्रफळ १,१७२.५८ चौ.मी. असलेले इमारत-बेसमेंट+तळमजल +मेझनिन मजला+१ला मजला+२रा मजला अशी इमार बांधण्याची अनुमती दिली आणि आता **मे. काज**य मिडिज प्रा.लि. यांना सदर मालमत्ता मे. सिस्टीम्स ऑ<mark>ण्ड कम्पोनन्टस्</mark> यांच्याकडून खरेदी करण्याची इच्ह

येथे नोंद असावी की, मुळ हस्तांतर आदेश + दिनांव 0९.११.१९८७ रोजीचे (अ.क्र.३२३–१९८७) करारनाम दिनांक १२.१२.१९८० रोजीचे (बीओएम/आर, २६७३/१९८०) भाडेपट्टा करारनामा + दिनांक १९.०६.१९७९ रोजीचा भाडेपट्टा करारनामा + दिनांक २१.०४.१९७७ रोजीचा करारनामा हरवले आहे जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेलं दस्तावेजाचा ताबा असल्यास आणि/किंवा मालमत्तेवाव विक्री, बक्षीस, भाडेपड़ा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्याः त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून <mark>१४ (चौदा</mark>)

जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दाव आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा करण्यास मुक्त असतील. त्रकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस विझनेस सेन्टर, कार्टर रोर

क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

टिवमान कलवावे. अत्यथा अणा व्यक्ती /मंस्था /सँकार्

दांवा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

SHRIRAM HOUSING FINANCE

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्टीट, चेन्नई ६०००**१. शाखा कार्यालयः इ**मारत ७, ७७२, ७वा मजला, सॉलिटेअ कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदसिंगजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (**सदर कायदा)** अंतर्गत **श्रीराम हाऊर्सि**ग **फायनान्स लिमिटेड**चे **(एसएचएफएल**) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाण् तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती .

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **एसएचएफएल**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील व्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत दि.१२.०९.२०२३ रोजी मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणतार्ह व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील करारदराने पुढील व्याजासह संपुर्ण रक्कम **श्रीराम हाऊर्सि**ग **फायनान्स लिमिटेड**कडे जमा

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेनुसार रक्कम देय	मालमत्तेचे वर्णन
१.श्री. सचिन श्यामचंद्र चौरसिया अर्जदार/कर्जदार/तारणकर्ता २. श्रीमती मनिषा सचिन चौरसियासहअर्जदार/सह-कर्जदार/ तारणकर्ता खोली क्र.५, ग्रूप क्र.४, हरियाली गाव, डॉ.खातिम समोर, टागोर नगर, विक्रोली पूर्व-४०००८३. तसेचः फ्लॅट क्र.१०१८२, १ला मजला, इमारत क्र.२५९/२६०, कन्नमवार नगर क्र.१, सागर संगित कोहौसोलि, विक्रोली पूर्व, मुंबई- ४०००८३. आणि तसेचः पिनॅकल एंटरप्रायजेस- त्यांचे मालक श्री. सचिन चौरसिया यांचे द्वारे खोली क्र.५, ग्रूप क्र.४, हरियाली गाव, डॉ.खातिम समोर, टागोर नगर, विक्रोली पूर्व-४०००८३.	रू.९०,२९,६७६/- (रुपये नव्बद लाख एकोणतीस हजार सहाशे शहाहत्तर फक्त) दि.१२.०४.२०२३ रोजी कर्ज खाते क्रमांक एसएचएलएचटीएचएनई ००००३४६च्या संदर्भात सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत, कराराच्या दराने पुढील व्याजासह १३(२) सूचना तारीख.	फ्लॅट क्र.१०१८२, १ला मजला, क्षेत्रफळ सुमारे ६१२ चौ.फू. क्षेत्र सागरसंगित को.ऑप. हौ.सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, इमारत क्र.२५९/ २६०, कन्नमवार नगर क्र.१ विक्रोळी पूर्व, मुंबई-४०००८३ येथे स्थित, बांधकामित जमिनी सीटीएस क्र.३५६ ए/२ (भाग) हरियाली, तालुका कुर्ला नोंदणी उपजिल्हा एम.एस.डी. अंतर्गत येथील सर्व भाग व

सही / - प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

TENDER NOTICE

-Auction will be held on https://trademaxauction.com/ Fire / Smoke , Water affected Shirting Fabric Material (Approx Quantity-5.16.720.80 Meters) of M/s.Dhvani Terefabs Exports Pvt Ltd lying at Godown No. 203-204 2nd Floor 'Shree Ganesh Complex'. GRAMIN HOUSE NUMBER :1917/11-12, Near Bidi Kamgar Society, Village: Rahanal, Tehsil Bhiwandi, Oist Thane. Contact Person for Inspection: Mr. Mahesh Avare - M:98690 73196 , Last Date For Inspection & EMD - 20.09.2023 & Date Of E-auction- 21.09.2023 (4 PM), (Insurance Claim Material Will Be Sold On 'As Is Where Is', 'Whatever There Is' And 'No Complaint' Basis). For more Details: Auctioneer: Shital Bhatt -93286 13822 and shital.bhatt@trademaxauction.com

गोरिवली (पुर्व), मुंगई-४०००६६.

ठेकाण: मुंगई

देनांक: १३.०९.२०२३

केशोरभाई मोतीपारा (वडील)

जिन्ना तुषार मोतीपारा (पत्नी)

यात्रिक किशोरभाई मोनीपारा (भाऊ)

म्लॅट क्र.४१, ४था मजला, कोहिनूर अपार्टमेंट

दत्तपाडा क्रॉस रोड क्र.२, दत्तपाडा सगवेजवळ,

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे

की, मुलगा/पती/भाऊ श्री. तुषार किशोरभाः

मोतीपार यांना कर्ज घेण्याची वाईट सबय आहे

आणि त्यामुळे आम्ही त्याला असे न करण्यागागत

सांगितले होते परंतु त्यांनी ते थांगवलेले नाही. जर

कोणीही श्री. तुषार किशोरभाई मोतीपारा याच्यासा

यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या

जोखिम व जनानदारीवर करावा आणि श्री. तुषा

केशोरभाई मोतीपारा यांच्याद्वारे केलेल्या कोणत्यार्ह

ववहाराकरिता आम्ही जनानदार असणार नाही

इंडिया होम लोन लिमिटेड <mark>नोंदणीकृत कार्यालयः</mark> ५०४/५०४ए, ५वा मजला, निर्मल एक्स्टासी, जटाशंकर दोस्सा रोड मुलुंड(प), मुंबई, महाराष्ट्र–४०००८०. सीआयएन:एल६५९१०एमएच१९९०पीएलसी०५९४९ ई–मेल:cs@indiahomeloan.com, वेबसाईट:www.indiahomeloan.co.in ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवालाचे शुद्धिपत्रक

. सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारक व बीएसई लिमिटेडला कंपनीने पाठविलेल्या वार्षिक अहवालात तेखापरिक्षकाद्वारे वित्तीय अहवालाची स्वाक्षरी आणि वैधानिक लेखापरिक्षकांचे अहवालाच्या स्वाक्षरीर्च तारीख ही २९ मे, २०२३ अशी प्रसिद्ध झाले असल्याने सदर शुद्धपत्रकाद्वारे चुक सुधारण्यात येत आहे. कृपया वरील दस्तावेजात **तारीख ४ सप्टेंबर, २०२३** अशी वाचावी.

उपरोक्त शुद्धिपत्रकाद्वारे सुधारित व्यतिरिक्त वार्षिक अहवालातील अन्य मजकूर अपरिवर्तीत आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता सुधारित वार्षिक अहवाल उपरोक्त बदल केल्यानंतर कंपनीच्या http:/ /indiahomeloan.co.in/ वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात वीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

> इंडिया होम लोन लिमिटेडकरित सही/ शिल्पा काटरे कंपनी सचिव

> > ए६५८६३

दिनांक: १३.०९.२०२३ ठिकाण: मुंबई

दी स्टॅंडर्ड बॅटरीज लिमिटेड

(CIN.:L65990MH1945PLC004452) नोंदणीकृत कार्यालयः रुस्तम कोर्ट इमारत, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. ॲनी बेइंट रोड, बख्टी, मुंबई, महाराष्ट्र,

भारत-४०००३०. तुर.क्र.:०२२-२४९१९५६९, फॅक्स:०२२-२४९१९५७० ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in, वेबसाईट:www.standardbatteries.co.in सदस्य नोंदणी व भाग हस्तांतर पुस्तक बंदची सूचना

कंपनी काबदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस म्बलेशन्स २०१५ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११,३०वा. एजीए सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम र्फत होणाऱ्या कंपनीच्या शहात्तरावी (७६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) निमित्त गुरुवार, २१ सप्टेंबर ०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल एजीएमची सचना पात्र सदस्यांना ३० मे. २०२३ रोजी पाठवली आहे आणि दिनांक ६ सप्टेंबर. २०२३ रोजी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्ड कंपनी सचिव व सक्षम अधिकार



दिनांक: १२.०९.२०२३

श्रीराम फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई - ६०००३२. शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉपेरिट पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ वेबसाईट: http://www.shriramfinance.in.

सांकेतिक ताबा सूचना

टिप : एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकंत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.१९.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर** कायदा) अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड (एससीयएफ)चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/ सहकर्जदार/तारणकर्ता यांना दि.१६.०७.२०२१ रोजी मागणी सूचना वितरीत केली

र्जिदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की**, एससीयूएफ**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे इतर सर्व तपशीलांसह खालील तक्त्यामध्ये विशेषतः नमूद केलेल्या तारखांवर

कर्जदाराचे नाव व पत्ता

मागणी सूचनेनुसार

रक्कम देय

मालमत्तेचे वर्णन

	1-11 1 1	
 श्री. रोहन गंभीर दांडेकर, श्री.गंभीर अनंत दांडेकर श्रीमती सुरेखा गंभीर दांडेकर सर्वांचा पत्ता-ब्लॉक-००३, श्री शिल्प अपार्टमेंट, प्लॉट क्र. ८, एम.सी.एच. सोसा. पनवेल- ४२१२०६, सांकेतिक ताबा दिनांक ०८.०९.२०२३. 	०२.०९.२०२१ रोजी देय रकम रु.२७,२८,३७२/- (रुपये सत्तावीस लाख अष्टावीस हजार तीनशे बाहत्तर फक्त), कर्ज खाते क्र. सीडीबीडीआस्टीएफ १६१००७००१० अंतर्गत सदर सूचनेच्या प्राप्तीपासून देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज	पलॅट क्र.००३, तळमजला, श्री शिल्प कोहौसोलि, मिडल क्लास, प्लॉट क्र.६८, अंतिम प्लॉट क्र.२०५/३७, एमसीसीएच रोड, पनवेल, ४१०२०६ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा- उत्तर - रोड दक्षिण - प्लॉट क्र.६७ पूर्व - प्लॉट क्र.६७ पश्चिम - रोड
 समृध्वी कन्सल्टंट यांचे मालक श्री.देवानंद वासुदेव कोळी यांचे द्वारे त्यांचा कार्यालय- खोली क्र.२०३, जुही अपार्टमेंट, दर्शन इमारत क्र.७, चंदनवाडी, ठाणे-४००६०२. श्री.देवानंद व्ही.कोळी (मयत) श्रीमती सुषमा देवानंद कोळी (मयत) त्यांचे वारसदार समृध्वी देवानंद कोळी व संस्कृती देवानंद कोळी त्यांचा पत्ता-फ्लॅट क्र.६०२, बी- विंग, अरिहंत टॉवर्स, राम मारूती/ क्रॉस रोड, ठाणे-४००६०२. 	०९.०७.२०२१ रोजी देय रक्कम रु.३७,०८,४३७/- (रुपये सदतीस लाख आठ हजार चारशे सदतीस फक्त), कर्ज खाते क्र. सीडीबीडीआस्टीएफ १९०१०५००१५ अंतर्गत सदर सूचनेच्या प्राप्तीपासून देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज	अनुसूची-ए प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता) दूकान क्र.एफसी- १५, दुसरा मजला, इटर्निटी मॉल, तिनहात नाका, एस.क्र.८३/१ (भाग), ४९(भाग), ४७/१ (भाग), ४७/१, ४६/१, १४६/८, ४८/१, १४६(भाग), ४६/ १, ४६/९ ४६/१० व ४६/१९, गाव नैपाडा, ठाणे.

विशेषत: कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास श्रीराम फायनान्स लिमिटेड एसएफएल कडे पुढील व्याजासह जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८)

ची तरतूद आहे. ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.०९.२०२३

द्कान क्र.एफसी-१५, दुसरा

मजला, इटर्निटी मॉल, तिनहात

नाका, एस.क्र.८३/१ (भाग),

४९(भाग), ४७/२ (भाग), ४७/

१, ४६/१२, ४६/८, ४८/१,

१४६(भाग), ४६/१, ४६/९

४६/१० व ४६/११, गाव नौपाडा,

ठाणे.

सांकेतिक ताबा

दिनांक ०८.०९.२०२३

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड

नौपाडा, ठाणे.

तांत्रिक

अहवालानुसार

चतुसिमा :

उत्तर-मोकळी जागा

दक्षिण-न्यू कन्स्ट्रक्शन

पूर्व-पूर्व द्रूतगती

महामार्ग,

पश्चिम-एल बी एस

रस्ता

NOTICE Asian Paints Limited Registered Office: 6A, Shantinagar,

Santacruz (E), Mumbai - 400 055, India Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/mislaid and the applicant have applied to the Company to elease the new certificate. The Company has informed that applicant that the said shares have been transferred to IEPF as

Any person who has a claim in respect o the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the applicant, without furthe

Name of Holder: Sudha Shanker. Kind of Securities and Face Value: Equity shares and face value of Rs. 1/-, No. of Securities: 1650 equity shares, Folio No : ANS0075314. Distinctive numbers : From 14911031

to 14912680. Date: 14th September, 2023 Vijay Shanker (Applicant)

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती गेत्रुड रॉड्रीग्ज या अस्मिता रिवेरा ७, ८ ॲण्ड ९ को-ऑप. होसिंग सोसायटी लि.. पत्ताः अस्मिता एन्क्लेव्ह फेझ-३ नारबण पाटील मार्ग, मिरा रोड (पुर्व)-४०११०७ वा सोसावटीच्या सदस्या होत्या आणि सोसावटीचे फ्लॅट

क्र.७बी००१ च्या धारक होत्या, यांचे २८.०२.२०२३

रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. आता मयत सदस्याची मुलगी जेनीफर लॉरेन्स डि सुझा यांनी सदर फ्लॅटबाबत सोसायटीचे १००% सदस्यत्वाकरित अर्ज केला आहे. परिवाराचे शिधापत्रक हरवले आहे उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य भारतल /मिळकर्नीमधील, मयन मभामटाच्या मटर शेञ्चम व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ज्ञा सचनेच्या प्रसिध्दीपासन । दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत मभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासा त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात चेत आहेत.

वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाल गहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसाबर्ट उपविधीतील तरतर्टीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सदर सूचना प्रकाशः तारखेपासन खालील स्वाक्षरीकर्ता/सोसायटीचे सचिव अध्यक्षाकडे लेखी आक्षेप द्यावेत किंवा संपर्क करावा एसबीएस लिगल

. सरोज बी. शर्मा (वकील उच्च ऱ्यायालय) बी/०७, जब पुनम नगर कोहौसोलि.. दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५.

जाहीर नोटीस सर्व लोकांस या नोटीसद्वारे कळविण्यात येते कीं, गांव मौजे आगाशीं, तालुकाः वसई, जिल्हा पालघर येथील

अ) गावटाण जागा व त्यावरील घर क्र.१४२ क मालमत्ता क्र.अेजी/०५/७/३, सुमारे क्षेत्र लांबी २५ फूट व रुंदी १२ फूट म्हणबेच ३०० चौरस फूट ही भिंत, पत्रे असलेली सुमारे ५० वर्षापूर्वी बांधले गेलेले घर व त्याच्या पूर्वेस असलेली सुमारे ३×३ चौरस फुट मोकळी जागा असे एकूण क्षेत्र ३०९ चौरस फूट ह्या वरील बांधलेले १५० चौरस फूट कारपेट क्षेत्राचे घर अशी मिळकत मे.नाईन

रेअलकॉन ॲण्ड इन्फ्रा प्रा.ति.. ब) गावठाण जागा व त्यावरील घर क्र.१४२ अ व घर क्र.१४२अ/१, मालमत्ता क्र.ओजी०५, ०७/१/१ , सुमारे क्षेत्र लांबी ९२ फूट व रुंदी १६ फूट म्हणजेच १४७२ चौरस फूट ही भिंत, पत्रे असलेली सुमारे ५० वर्षापूर्वी बांधले गेलेले घर अशी मिळकत श्री.निशिथ रमेश टांक व श्री.युवराज

नख्नसिंह सोलंकी क) गावठाण जागा व त्यावरील घर क्र. १४२ व मालमत्ता क्र.अेजी०५/७/२, सुमारे क्षेत्र लांबी ५*०* फूट व रुंदी १२ फूट म्हणजेच ६०० चौरस फूट ही भिंत, पत्रे असलेली सुमारे ५० वर्षापूर्वी बांधले गेलेले घर व त्याच्या पूर्वेस असलेली सुमारे ३ फूट मोकळी जागा अशी मिळकत श्री .निशिथ रमेश टांक द श्री .युवराज तख्तसिंह सोलंकी .

अश्या मिळकतीवर उल्लेखित मालकांच्या हक्कांच्या व कब्हेवहिवाटीच्या आहेत. सदर भिळकतीत बांधकाम करण्याची परवानर्ग मिळणेकामी माझ्या अशिलांनी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यालयात अर्ज केलेला आहे. सदर बाबत कोणत्याही व्यक्तीची वा संस्थेर्चा कोणत्याही प्रकारची तक्रार वा हरकत असल्यार १४ दिवसांचे आंत योग्य त्या कागदपत्रांसह लेखी पराव्यानिशी पत्ताः- ३७. तिसरा मजला, मेघदत बिल्डिंग, विरार रेल्वे स्टेशनासमोर, वर्तक रोड विरार (पश्चिम)-४०१ ३०३, तालुकाः वसई, जिल्हा : पालघर या पत्त्यावर कळवावे .

(बी.सी.सोलंकी) दि.:-१४-०९-२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, माझे अशील श्री. शुधम बहादुर यादव यांना खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेली मालमत्ता **अनघा प्रणय ठाकूर** (प्रण यशवंत ठाकूर (मयत) यांचे कायदेशीर वारसदार) यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. हणून जर कोणा व्यक्तीस उपरोक्त गाळा मालम किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण अधिभार, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, उप-वहिवाट, मालकी हक्क परवाना, गहाणवट, अधिकार हस्तांतर किंवा लाभार्थी हित, कोणताही करारनामा किंवा हुकूमनामा, आदेश किंवा प्रदानता किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्तामे. एल.ए. शर्मा**ऑण्ड** असोसिएटस्, वकील उच्च न्यायालय, ०१ आशापुरा शॉपिंग सेन्टर, कृष्णा टॉवर समोर, सी.एस. कॉम्प्लेक्स रोड क्र.२, मातृछाय शाळेजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे सदर प्रकाशनापासून १४ दिवसात कळवावे.

स्थगित केले आहेत असे समजले जाईल. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची गाळा क्र.९, तारा सिंग कंपाऊंड, तारा सिंग इंडस्ट्रीयल इस्टेट ओनर्स वेल्फेअर असोसिएशन नोंद क्र.महा/**३९८/०६/ठाणे,** दहिसर चेक नाकाजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, क्षेत्रफळ सुमारे १८० चौ.**फु. बिल्टअप क्षेत्र,** सर्व्हे क्र.९८, एच.क्र.१, एस.क्र.९९, एच.क्र.९ (भाग), १०(भाग), ११, १२, १४, एस.क्र. १००, एच.क्र.१, २, ३(भाग), ४(भाग), ६, ७(भाग), ८, ९(भाग), एस.क्र.१०१, एच.७, ८(भाग). ९(भाग), ११, गाव मिरा/पेणकरपाडा तालुका व जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे व उप-जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या गलमत्तेचे सर्व भाग व खंड.

अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा

मे. एल.ए. शर्मा ॲण्ड असोसिएटस्करिता (ॲड. लक्ष्मण शर्मा) खरेदीदारांचे वकील ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०९.२०२३

ठिकाण : विक्रोळी

दिनांक : १२.०९.२०२३